



सोलापूर विद्यापीठ, सोलापूर
व्यवस्थापन परिषदेच्या ८४ व्या बैठकीचा कार्यवृत्तांत
मंगळवार, दि.२२ डिसेंबर, २०१५ दुपारी ०१:०० वा.

व्यवस्थापन परिषदेची ८४ वी बैठक मंगळवार, दि.२२ डिसेंबर, २०१५ रोजी दुपारी ०१:०० वाजता व्यवस्थापन परिषद सभागृहात मा. कुलगुरुमहोदय यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.

बैठकीस खालीलप्रमाणे उपस्थिती होती.

अ.क्र.	सदस्याचे नांव	पद
१)	मा. प्रा. डॉ. मालदार एन. एन. - कुलगुरु	अध्यक्ष
२)	प्राचार्य श्री. पाटील आर. वाय. संचालक, म. व वि. वि. मं.	सदस्य
३)	मा. संचालक, उच्च शिक्षण यांचे प्रतिनिधी, विभागीय सहसंचालक, सोलापूर विभाग, सोलापूर	सदस्य
४)	श्री. पाटील बी. पी., परीक्षा नियंत्रक तथा प्र. वित्त व लेखा अधिकारी	कायम निमंत्रित
५)	श्री. माळी एस. के., कुलसचिव	सचिव

स्वागत:

मा.कुलसचिव यांनी मा. अध्यक्ष व सर्व सन्माननीय सदस्यांचे स्वागत केले.

अनुपस्थिती:

व्यवस्थापन परिषदेच्या या बैठकीस अवर मुख्य सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई व संचालक, तंत्र शिक्षण व्यवस्थापन परिषदेच्या या बैठकीस अनुपस्थित होते.

सदर बैठकीत खालील प्रमाणे कामकाज झाले.

- [०१]
- १८ नोव्हेंबर, २०१५ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीचा कार्यवृत्तांत वाचून कायम करणे व कार्यवाही अहवालाची नोंद घेणे.
 - ११ डिसेंबर, २०१५ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीचा कार्यवृत्तांत वाचून कायम करणे.

- ठराव :
- १८ नोव्हेंबर, २०१५ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीचा कार्यवृत्तांत वाचून कायम करण्यात आला व कार्यवाही अहवालाची नोंद घेण्यात आली.
 - ११ डिसेंबर, २०१५ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीचा कार्यवृत्तांत खालील दुरुस्तीसह वाचून कायम करण्यात आला.

ठराव क्र.१ मध्ये, पहिल्या ओळीत "औरंगाबाद यांनी" या शब्दानंतर "लवाद निवाड्यातील" या शब्दाचा समावेश करण्यात आला.

[०२] महाराष्ट्र विद्यापीठे कायदा १९९४ कलम २८ (एक्स) नुसार व्यवस्थापन परिषदेस मा. कुलगुरु यांनी सादर करावयाचा अहवाल व्यवस्थापन परिषदेपुढे सादर.

(टिपणी: महाराष्ट्र विद्यापीठे कायदा १९९४ कलम २८ (एक्स) नुसार मा. कुलगुरु यांचा अहवाल व्यवस्थापन परिषदेपुढे सादर करणे आवश्यक आहे. त्यानुसार मा. कुलगुरु यांचा अहवाल व्यवस्थापन परिषदेपुढे सादर).

ठराव : महाराष्ट्र विद्यापीठे कायदा १९९४ कलम २८ (एक्स) नुसार मा. कुलगुरु यांनी सादर केलेल्या अहवालाची नोंद घेण्यात आली.

[०३] दि.२२/०९/२०१५ रोजी संपन्न झालेल्या विशेष कक्ष स्थायी समितीच्या बैठकीचा कार्यवृत्तांत विचारार्थ.

(टिपणी: दि.२२/०९/२०१५ रोजी विशेष कक्ष स्थायी समितीची बैठक संपन्न झाली. सदर बैठकीचा कार्यवृत्तांत शिवाजी विद्यापीठ दंडक क्र.१५८(५) अन्वये व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ ठेवणे गरजेचे आहे.

सबब, दि.२२/०९/२०१५ रोजी झालेल्या विशेष कक्ष स्थायी समितीच्या बैठकीचा कार्यवृत्तांत व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव : दि.२२/०९/२०१५ रोजी संपन्न झालेल्या विशेष कक्ष स्थायी समितीच्या बैठकीच्या कार्यवृत्तांतास मान्यता देण्यात आली.

[०४] महाविद्यालयीन शिक्षकांप्रमाणेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना देखील विद्यापीठाने आदर्श शिक्षकेतर पुरस्कार देण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: कॉलेज कर्मचारी युनियन, सोलापूर यांनी विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न विद्यापीठ पातळीवर प्रलंबित असून, या संदर्भात चर्चा करणेसाठी कॉलेज कर्मचारी युनियनच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक कुलसचिव, परीक्षा नियंत्रक व संचालक यांच्या समवेत होणे गरजेचे असल्याचे कळवून, सोबत विद्यापीठ पातळीवर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्नांची सूची जोडलेली असून, त्यातील मुद्दा क्र.३ शिक्षकांप्रमाणेच महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना विद्यापीठाने आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार द्यावा याबाबत प्रश्न विचारला आहे.

प्रस्तूत विद्यापीठातील २०१५-१६ च्या अंदाजपत्रकात महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळ विभागातर्गत अ.क्र.१८ Lifetime achievement and other award नुसार पुढीलप्रमाणे विविध पुरस्कार देण्यात येत असून, त्यातील B) नुसार महाविद्यालयातील आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी रक्कम रु.२०,०००/- तरतूद करण्यात आलेली आहे.

Sr. No.	Classification	Budget Estimate 2015-16
A	Best Principal Award	20,000/-
B	Best Teacher Award (College)	20,000/-
C	Best Teacher Award (University Campus)	10,000/-
D	Best College Award	20,000/-
E	Lifetime Achievement Award	30,000/-

तरी त्याच धर्तीवर प्रस्तूत विद्यापीठ संलग्न महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमधून आदर्श शिक्षकेतर पुरस्कार द्यावयाचा झाल्यास, सदर पुरस्कार देण्याकरिता नियमावली व आवेदन पत्राचा मसूदा तयार करणेकामी समिती गठीत होणे आवश्यक आहे. तसेच सदर पुरस्कारासाठी येणाऱ्या खर्चाबाबत तो कोणत्या अंदाजपत्रकीय शिर्षकाखाली खर्ची टाकावा व त्यास किती खर्चाची तरतूद करणे आवश्यक आहे.

सबब, महाविद्यालयीन शिक्षकांप्रमाणेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना देखील विद्यापीठाने आदर्श शिक्षकेतर पुरस्कार देण्याची बाब विचारार्थ).

ठराव : सोलापूर विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमधून सन २०१६-१७ पासून प्रतिवर्षी एका कर्मचाऱ्यास "गुणवंत कर्मचारी पुरस्कार" देण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[०५] सोलापूर विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयातून नियमित बी. एस्सी. भाग-३ प्राणीशास्त्र या विषयामधून प्रथम येणाऱ्या विद्यार्थी / विद्यार्थिनीस प्रत्येक वर्षी "दिवंगत प्राचार्य डॉ. मधुकर फरताडे सुवर्णपदक" देण्यास व त्याकरिता रु.१,००,०००/- प्राप्त देणगी स्विकारण्यास म. वि. कायदा १९९४ कलम १४(७) नुसार मा. कुलगुरुमहोदयांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने केलेली कार्यवाही माहितीस्तव.

(टिपणी: श्रीमती संजीवनी मधुकर फरताडे, बार्शी यांनी सोलापूर विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयातून नियमित बी. एस्सी. भाग-३ प्राणीशास्त्र या विषयामधून प्रथम येणाऱ्या विद्यार्थी / विद्यार्थिनीस प्रत्येक वर्षी "दिवंगत प्राचार्य डॉ. मधुकर फरताडे सुवर्णपदक" या नावाने सुवर्णपदक देण्यासाठी दि.१०/१२/२०१५ रोजीच्या पत्रासोत रु.१,००,०००/- (अक्षरी एक लाख) ची देणगी विद्यापीठास दिली आहे. सदर रक्कमेच्या व्याजातून प्रतिवर्षी वरील नावाने सुवर्णपदक देण्यासाठीचा मानस विद्यापीठास कळविला आहे.

सद्यस्थितीत व्यवस्थापन परिषद बैठकीचा दिनांक निश्चित नसल्याने श्रीमती संजीवनी मधुकर फरताडे, बार्शी यांच्याकडून सुवर्णपदक देण्यासंदर्भात विद्यापीठास प्राप्त झालेला रु.१,००,०००/- (अक्षरी एक लाख) चा धनादेश स्विकारण्यास महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ मधील कलम १४(७) अन्वये व्यवस्थापन परिषदेच्या वतीने मा. कुलगुरुमहोदयांनी मान्यता दिली आहे. त्यानुसार प्राप्त झालेला धनादेश वित्त व लेखा विभागात जमा करण्यात आला आहे.

सबब, मा. कुलगुरुमहोदयांनी वरीलप्रमाणे केलेली कार्यवाही माहितीस्तव).

ठराव : मा. कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ च्या कलम १४(७) अन्वये केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

[०६] सोलापूर विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयातून नियमित एम.एस्सी. भाग- १ व २ पर्यावरणशास्त्र (Environmental Science) या विषयामधून मुलीत प्रथम येणाऱ्या विद्यार्थिनीस प्रत्येक वर्षी "मातोश्री वालुबाई शिवलाल शहा व पिताश्री स्वर्गीय शिवलाल रामचंद शहा सुवर्णपदक" देण्यास व त्याकरिता रु.१,००,०००/- प्राप्त देणगी स्विकारण्यास म. वि. कायदा १९९४ कलम १४(७) नुसार मा. कुलगुरु महोदयांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने केलेली कार्यवाही माहितीस्तव.

(टिपणी: श्री. विलास शहा, सोलापूर यांनी सोलापूर विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयातून नियमित एम.एस्सी. भाग-२ पर्यावरणशास्त्र (Environmental Science) या विषयामधून मुलीत प्रथम येणाऱ्या विद्यार्थिनीस प्रत्येक वर्षी "मातोश्री वालुबाई शिवलाल शहा व पिताश्री स्वर्गीय शिवलाल रामचंद शहा सुवर्णपदक" या नावाने सुवर्णपदक देण्यासाठी दि.११/१२/२०१५ रोजीच्या पत्रासोत रु.१,००,०००/- (अक्षरी एक लाख) ची देणगी विद्यापीठास दिली आहे. सदर रक्कमेच्या व्याजातून प्रतिवर्षी वरील नावाने सुवर्णपदक देण्यासाठीचा मानस विद्यापीठास कळविला आहे.

सद्यस्थितीत व्यवस्थापन परिषद बैठकीचा दिनांक निश्चित नसल्याने श्री. विलास शहा, सोलापूर यांच्याकडून सुवर्णपदक देण्यासंदर्भात विद्यापीठास प्राप्त झालेला रु.१,००,०००/- (अक्षरी एक लाख) चा धनादेश स्विकारण्यास महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ मधील कलम १४(७) अन्वये व्यवस्थापन परिषदेच्या वतीने मा. कुलगुरुमहोदयांनी मान्यता दिली आहे. त्यानुसार प्राप्त झालेला धनादेश वित्त व लेखा विभागात जमा करण्यात आला आहे.

सबब, मा. कुलगुरु महोदयांनी वरीलप्रमाणे केलेली कार्यवाही माहितीस्तव).

उराव : मा. कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ च्या कलम १४(७) अन्वये केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

[०७] सोलापूर विद्यापीठातील संकुले व विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील नियमित एम. ए. भाग-१ व २ राज्यशास्त्र या विषयामधून प्रथम येणाऱ्या विद्यार्थी / विद्यार्थिनीस प्रत्येक वर्षी "बुध्दवासी आर. एस. रणश्रृंगारे सुवर्णपदक" देण्यास व त्याकरिता रु.१,००,०००/- प्राप्त देणगी स्विकारण्यास म. वि. कायदा १९९४ कलम १४(७) नुसार मा. कुलगुरुमहोदयांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने केलेली कार्यवाही माहितीस्तव.

(टिपणी: कु. तेजस्विता अविनाश रणश्रृंगारे, २८ नागचंद्र, डॉ आंबेडकर हौसिंग सोसायटी, सिव्हील लाईन, सोलापूर यांनी सोलापूर विद्यापीठातील संकुले व विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील नियमित एम. ए. भाग-१ व २ राज्यशास्त्र विषयामधून प्रथम येणाऱ्या विद्यार्थी / विद्यार्थिनीस प्रत्येक वर्षी "बुध्दवासी आर. एस. रणश्रृंगारे सुवर्णपदक" या नावाने सुवर्णपदक देण्यासाठी दि.११/१२/२०१५ रोजीच्या पत्रासोत रु.१,००,०००/- (अक्षरी एक लाख) ची देणगी विद्यापीठास दिली आहे. सदर रक्कमेच्या व्याजातून प्रतिवर्षी वरील नावाने सुवर्णपदक देण्यासाठीचा मानस विद्यापीठास कळविला आहे.

सद्यस्थितीत व्यवस्थापन परिषद बैठकीचा दिनांक निश्चित नसल्याने कु.तेजस्विता अविनाश रणश्रृंगारे, २८ नागचंद्र, डॉ आंबेडकर हौसिंग सोसायटी, सिव्हील लाईन, सोलापूर यांच्याकडून सुवर्णपदक देण्यासंदर्भात विद्यापीठास प्राप्त झालेला रु.१,००,०००/- (अक्षरी एक लाख) चा धनादेश स्विकारण्यास महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ मधील कलम १४(७) अन्वये व्यवस्थापन परिषदेच्या वतीने मा. कुलगुरु महोदयांनी मान्यता दिली आहे. त्यानुसार प्राप्त झालेला धनादेश वित्त व लेखा विभागात जमा करण्यात आला आहे.

सबब, मा. कुलगुरुमहोदयांनी वरीलप्रमाणे केलेली कार्यवाही माहितीस्तव).

ठराव : मा. कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ च्या कलम १४(७) अन्वये केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

[०८] सर्व विद्याशाखांचे पुनर्मूल्यांकनाचे (Revaluation) च्या विद्यार्थ्यांचे अर्ज Grievance Redressal Committee (GRC) समोर सादर न करता थेट पुनर्मूल्यांकन (Revaluation) करण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: परीक्षा मंडळाच्या दि.११/१२/२०१५ रोजीच्या बैठकीतील ठराव क्र.०३ नुसार पुनर्मूल्यांकन (Revaluation) सर्व विद्याशाखेतील प्राप्त अर्ज हे Grievance Redressal Committee (G.R.C.) समोर सादर न करता थेट पुनर्मूल्यांकन करावे. व त्याप्रमाणे अध्यादेश क्र.०.१०६ (ब) मध्ये दुरुस्ती करण्यात यावी. सद्या प्रचलित असलेला अध्यादेश व सुधारित करावयाचा अध्यादेश यांचा मसूदा सोबत विचारार्थ जोडला आहे.

सर्व विद्याशाखांच्या पुनर्मूल्यांकनाचे अर्ज Grievances Redressal Committee समोर सादर न करता थेट पुनर्मूल्यांकन करण्यास परीक्षा मंडळाच्या दि.११/१२/२०१५ रोजीच्या बैठकीतील ठराव क्र.३ नुसार मान्यता दिलेली आहे.

सबब, पुनर्मूल्यांकन (Revaluation) बाबतचा अध्यादेश क्र.०.१०६(ब) मध्ये सोबत जोडल्याप्रमाणे दुरुस्ती करण्याची बाब विचारार्थ).

ठराव : तपासलेल्या उत्तरपत्रिकेची छायाप्रत प्राप्त करुन मूल्यांकनाबाबत तयार असलेल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले अर्ज संबंधीत अभ्यासमंडळाचे अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या समितीसमोर न ठेवता थेट पुनर्मूल्यांकनाची तरतूद करण्यासाठी सुधारित अध्यादेश ०.१०६(ब) च्या मसूद्यास व ते अध्यादेश ऑक्टोबर, २०१५ च्या परीक्षेच्या निकालापासून लागू करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[०९] मध्यवर्ती मूल्यमापन केंद्र (Central Assessment Place) साठी इन्फ्रास्ट्रक्चरच्या (Infrastructure) रक्कमेमध्ये वाढ करण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: प्राचार्य डी. बी. एफ. दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स, यांचे कडील पत्र क्र.३६०५, दि.१९/११/२०१५ नुसार सोलापूर याच्याकडून प्राप्त झालेले पत्र क्र.३०६५, दि.१९/११/२०१५ रोजीचे पत्रानुसार मध्यवर्ती मूल्यमापन केंद्र (Central Assessment Place) साठी इन्फ्रास्ट्रक्चरच्या (Infrastructure) रक्कमेमध्ये वाढ करण्याची मागणी केलेली आहे.

परीक्षा मंडळाच्या दि.११/१२/२०१५ रोजीच्या बैठकीतील ठराव क्र.०५ नुसार मध्यवर्ती मूल्यमापन केंद्र यांना पाणी, वीज, दूरध्वनी व देयक संकीर्ण खर्चापोटी प्रति दिन रु.१५०/- पर्यंत आणि अंतिम मर्यादा रु.६,०००/- इतकी करण्याची शिफारस व्यवस्थापन परिषदेस करण्यात आली आहे.

सबब, प्रति दिन रु.१५०/- पर्यंत आणि अंतिम मर्यादा रु.६,०००/- इतकी करण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव : मध्यवर्ती मूल्यमापन केंद्रांना पाणी, वीज, दूरध्वनी इत्यादी खर्चासाठी यापूर्वी देय असलेल्या प्रतिदिन रु.१२५/- ऐवजी रु.१५०/- व जास्तीत जास्त रु.५०००/- ऐवजी रु.६,०००/- इतकी वाढ ऑक्टोबर, २०१५ च्या परीक्षेपासून करण्याबाबत परीक्षा मंडळाने केलेली शिफारस स्विकारुन सर्वानुमते मान्य करण्यात आली.

मा. कुलगुरुमहोदयांच्या परवानगीने येणारे आयत्या वेळेचे विषय:

[१०(१)] राज्यस्तरीय युवा महोत्सव, पश्चिमविभागीय युवा महोत्सव व राष्ट्रीय युवा महोत्सवात वादक, गायक व प्रशिक्षकांना ठरलेल्या प्रति दिन प्रति व्यक्ती प्रमाणे मानधन आदा करण्यास म. वि. कायदा १९९४ कलम १४(७) नुसार मा. कुलगुरुमहोदयांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने केलेली कार्यवाही माहितीस्तव.

(टिपणी: राज्यस्तरीय युवा महोत्सव, पश्चिमविभागीय युवा महोत्सव व राष्ट्रीय युवा महोत्सवात प्रत्येकी ४० विद्यार्थ्यांचा संघ सामिल होत असतो. उपरोक्त तिन्ही युवा महोत्सवात चांगल्या प्रकारे सादरीकरण व्हावे या दृष्टीकोनातून युवा महोत्सवात सहभागी होणाऱ्या विद्यार्थी कलाकारांसाठी सराव शिबिराचे आयोजन करण्यात येते. त्यास अनुसरून ३१ वा पश्चिमविभागीय युवा महोत्सव सरदार पटेल विद्यापीठ, आनंद, गुजरात येथे दि.०८/०१/२०१६ ते दि.१२/०१/२०१६ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. तसेच इंद्रधनुष्य युवा महोत्सव २०१५-१६ राष्ट्रसंत तुकडोजी महारात नागपूर विद्यापीठ, नागपूर येथे दि.२२/०१/२०१६ ते दि.२६/०१/२०१६ या दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे. दोन्ही युवा महोत्सवासाठी अनुक्रमे १५ दिवस व ५ दिवस सरावाचे असे एकूण २० दिवसाचे शिबीर व प्रत्यक्ष युवा महोत्सवाचे १२ दिवस असे घेणे आवश्यक आहे. दि.२७/११/२०१५ रोजीच्या मान्यतेनुसार मा. कुलगुरुमहोदय यांनी मानधनाची शिफारस करण्यासाठी नामनिर्देशित केलेल्या युवा महोत्सव समितीच्या सदस्यांनी दोन्ही युवा महोत्सवासाठी अनुक्रमे १५ दिवस व ५ दिवस सराव शिबिराचे असे एकूण २० दिवसाचे व प्रत्यक्ष युवा महोत्सवाचे १२ दिवस असे ३२ दिवसासाठी खालीलप्रमाणे मानधन आदा करण्याबाबत शिफारस केली आहे.

अ) वादक व गायकाचे मानधन			३२ दिवसासाठी शिफारस केलेले मानधन		सन २०१४-१५ वर्षातील दोन्ही युवा महोत्सवासाठी प्रत्यक्ष आदा करण्यात आलेले मानधन
अ.क्र.	वाद्याचा तपशिल	प्रति दिन	दोन्ही युवा महोत्सवाचे दिवस	दोन्ही युवा महोत्सवाचे एकूण मानधन	
१	ढोलकी वादक	४७०/-	३२	१५,०४०/-	१९,३३२/-
२	पेटी वादक	४७०/-	३२	१५,०४०/-	१४,३३२/-
३	तबला वादक	४७०/-	३२	१५,०४०/-	१४,३३२/-
४	ढोलक वादक	४७०/-	३२	१५,०४०/-	१९,३३२/-
५	संबळ वादक	४७०/-	३२	१५,०४०/-	गरज नव्हती
६	गायक १	४००/-	३२	१२,८००/-	गरज नव्हती
७	गायक २	४००/-	३२	१२,८००/-	गरज नव्हती
				एकूण रक्कम	१,००,८००/-

ब)	विविध कला प्रकारासाठी प्रशिक्षकाचे मानधन				
अ.क्र.	कलाप्रकाराचे नाव	प्रति दिन	दोन्ही युवा महोत्सवाचे दिवस	दोन्ही युवा महोत्सवाचे मानधन	एकूण
१	शास्त्रीय नृत्य (वेशभुषा व वादकासह)	४७०/-	३२	१२,८००/-	गरज नव्हती
२	लोकनृत्य	५००/-	३२	१६,०००/-	२५,०००/-
३	संगीत	५००/-	३२	१६,०००/-	८,०००/-
४	नाट्य विभाग एकांकीका	२५०/-	३२	८,०००/-	
५	नाट्य विभाग लघुनाटिका मुकनाट्य	२५०/-	३२	८,०००/-	२५,०००/-
६	ललीत	५००/-	३२	१६,०००/-	२५,०००/-
			एकूण रक्कम	७६,८००/-	
	अ) प्रमाणे वादक व गायकाचे			१,७७,६००/-	१,५०,३२८/-
	ब) प्रमाणे प्रशिक्षकाचे एकूण मानधन				

उपरोक्त शिफारशी विचारात घेता वादक, गायक व प्रशिक्षक यांना सराव शिबिरादरम्यान व युवा महोत्सवात सादरीकरणासाठी असे ३२ दिवसासाठी शिफारशीनुसार मानधन करण्यासाठी रु.१,७७,६००/- इतका खर्च अपेक्षित असून सदरचा खर्च हा Youth Festival या अंदाजपत्रकीय शिर्षकाखाली खर्ची टाकावा लागणार आहे.

अंदाजपत्रकीय शिर्षक	तरतूद	आज रोजीचा खर्च	शिल्लक
Youth Festival	रु.१०,००,०००/-	रु.४,१७,३५३/-	रु.५,८२,६४६/-

तरी उपरोक्त नुसार वादक, गायक व प्रशिक्षक यांना सराव शिबिरादरम्यान व युवा महोत्सवात सादरीकरणासाठी मानधन स्वरूपात रु.१,७७,६००/- आदा करण्यासाठी व्यवस्थापन परिषदेची मान्यता घेणे आवश्यक आहे. पण नजिकच्या काळात व्यवस्थापन परिषदेची बैठक होणार नसल्याने महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ च्या कलम १४(७) नुसार मा. कुलगुरुमहोदयांनी उपरोक्त रु.१,७७,६००/- इतकी रक्कम Youth Festival अंदाजपत्रकीय शिर्षकाखाली खर्ची टाकण्यास मान्यता दिली आहे.

सबब, मा. कुलगुरुमहोदयांनी वरीलप्रमाणे केलेली कार्यवाही माहितीस्तव).

ठराव : मा.कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ च्या कलम १४(७) अन्वये केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

[१०(२)] प्रि. के. पी. मंगळवेढेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अँड रिसर्च, सोलापूर या महाविद्यालयाने शै. वर्ष २०१४-१५ व २०१५-१६ मध्ये बी. बी. ए. भाग १ या अभ्यासक्रमाकरिता मूळ प्रवेश क्षमतेपेक्षा जादा विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्यामुळे त्यांना केलेला दंड कमी करणेबाबत महाविद्यालयाच्या संचालकाकडून प्राप्त झालेले पत्र विचारार्थ.

(टिपणी: प्रि. के. पी. मंगळवेढेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अँड रिसर्च, सोलापूर या महाविद्यालयाने शै. वर्ष २०१४-१५ मध्ये त्यांच्या महाविद्यालयातील बी.बी.ए. भाग १ या अभ्यासक्रमाकरिता विद्यापीठाची मान्यता न घेता मंजूर प्रवेश क्षमतेपेक्षा जादा ०६ विद्यार्थ्यांना व शै. वर्ष २०१५-१६ मध्ये जादा ०५ विद्यार्थ्यांना प्रवेश दिलेला होता.

सदरबाबत शै. वर्ष २०१४-१५ मध्ये बी. बी. ए. भाग १ या अभ्यासक्रमास जादा ०६ विद्यार्थ्यांना दिलेल्या प्रवेशाबाबत दंडात्मक कार्यवाहीबाबत दि.०४/११/२०१५ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेसमोर सादर केला असता ठराव क्र.९(८) अन्वये व्यवस्थापन परिषदेने महाविद्यालयाला रु.६,००,०००/- दंड केलेला आहे. त्यानुसार प्रस्तुत कार्यालयाच्या दि.२४/११/२०१५ रोजीचे पत्र क्र.सोविसो/मविविमं/संलग्नता/७४८०, अन्वये महाविद्यालयाला दंड जमा करणेबाबत कळविण्यात आलेले आहे. तसेच शै. वर्ष २०१५-१६ मध्ये बी. बी. ए. भाग १ या अभ्यासक्रमास जादा ०५ विद्यार्थ्यांना दिलेल्या प्रवेशाबाबत दंडात्मक कार्यवाहीबाबत दि.१८/११/२०१५ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेसमोर विषय सादर केले असता ठराव क्र.२(६) अन्वये महाविद्यालयाला रु.५,००,०००/- दंड केलेला प्रस्तुत कार्यालयाच्या दि.०४/१२/२०१५ रोजीचे पत्र क्र.सोविसो/मविविमं/संलग्नता/७७३५, अन्वये महाविद्यालयाला दंड जमा करणेबाबत कळविण्यात आलेले आहे.

महाविद्यालयाने शै. वर्ष २०१४-१५ व शै. वर्ष २०१५-१६ या दोन्ही वर्षांमध्ये मंजूर प्रवेश क्षमतेपेक्षा एकूण ११ जादा विद्यार्थ्यांना प्रवेश दिलेला असून सदर प्रकरणी व्यवस्थापन परिषदेने घेतलेल्या निर्णयामुळे महाविद्यालयाला सदर प्रकरणी एकूण रु.११,००,०००/- (अकरा लाख रुपये) दंड केलेला असून सदरचा दंड महाविद्यालयाने अद्याप जमा केलेला नाही. तथापि, उपरोक्त पत्रान्वये संचालक, प्रि. के. पी. मंगळवेढेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट करिअर डेव्हलपमेंट अँड रिसर्च, सोलापूर यांनी शै. वर्ष २०१४-१५ मध्ये बी. बी. ए. भाग १ या अभ्यासक्रमास ०६ जादा विद्यार्थ्यांना व शै. वर्ष २०१५-१६ मध्ये बी. बी. ए. भाग १ या अभ्यासक्रमास जादा ०५ विद्यार्थ्यांना विद्यापीठाची परवानगी न घेता प्रवेश दिलेला असून सदरची बाब ही जाणीवपूर्वक नव्हती व सदर दंड भरणेबाबत संस्थेच्या आर्थिक व प्रशासकीय बाबींमध्ये अडचणी निर्माण होत आहेत. तरी अशी चूक भविष्यात होणारी याची खबरदारी घेण्यात येईल. त्यामुळे शै. वर्ष २०१४-१५ व २०१५-१६ मध्ये बी. बी. ए. भाग १ या अभ्यासक्रमाकरिता विद्यापीठाची मान्यता न घेता दिलेल्या अतिरिक्त प्रवेशामुळे करण्यात आलेला आर्थिक दंड कमी करून मिळावी असे विनंती केलेली आहे.

सबब, प्रि. के. पी. मंगळवेढेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अँड रिसर्च, सोलापूर या महाविद्यालयाने शै. वर्ष २०१४-१५ व २०१५-१६ मध्ये बी. बी. ए. भाग १ या अभ्यासक्रमाकरिता मूळ प्रवेश क्षमतेपेक्षा जादा विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्यामुळे त्यांना केलेला दंड कमी करणेबाबत महाविद्यालयाच्या संचालकाकडून प्राप्त झालेले पत्र विचारार्थ).

ठराव : प्रि. के. पी. मंगळवेढेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अँड रिसर्च, सोलापूर या महाविद्यालयाने शै. वर्ष २०१४-१५ व २०१५-१६ मध्ये बी. बी. ए. भाग १ या अभ्यासक्रमाकरिता मूळ प्रवेश क्षमतेपेक्षा जादा विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्यामुळे त्यांना केलेल्या एकूण रु.११,००,०००/- दंडापैकी ५०% दंड कमी करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[१०(३)] माऊली शिक्षणशास्त्र महाविद्यालय, वडाळा या महाविद्यालयातील एम. एड. हा अभ्यासक्रम शै. वर्ष २०१६-१७ पासून बंद करण्याबाबत विद्या परिषदेच्या वतीने मा. कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम १४(७) अन्वये केलेली शिफारस विचारार्थ.

(टिपणी: मा. सचिव, माऊली शिक्षणशास्त्र महाविद्यालय, वडाळा यांचेकडून महाविद्यालयातील एम. एड. हा अभ्यासक्रम शै. वर्ष २०१६-१७ पासून बंद करण्याबाबतचा प्रस्ताव प्राप्त झालेला आहे.

संस्थेचे नाव	महाविद्यालयाचे नाव	बंद करावयाचे वर्ष	बंद करावयाचा अभ्यासक्रम	अनुदानाचा प्रकार
भारत शिक्षण प्रसारक मंडळ, वडाळा	माऊली शिक्षणशास्त्र महाविद्यालय, वडाळा	शै. वर्ष २०१६-१७ पासून	एम. एड.	कायम विनाअनुदानित

उक्त संस्थेच्या संचलित माऊली शिक्षणशास्त्र महाविद्यालय, वडाळा या महाविद्यालयातील एम. एड. या अभ्यासक्रमास शै. वर्ष २००९-१० पासून कायम विना अनुदानित तत्वावर एन. सी. टी. ई. भोपाळ यांची मान्यता मिळालेली होती. सदर मान्यतेच्या अनुषंगाने व स्थानिक चौकशी समितीच्या अटीपूर्ततेच्या अधिन राहून माऊली शिक्षणशास्त्र महाविद्यालय, वडाळा या महाविद्यालयातील एम. एड. या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रथम संलग्निकरणास शै. वर्ष २००९-१० पासून कायम विना अनुदानित तत्वावर मान्यता देण्यात आलेली होती.

परंतु उक्त महाविद्यालयातील एम. एड. या अभ्यासक्रमास विद्यार्थी उपलब्ध होत नसल्याचे नमूद करून महाविद्यालयाने शै. वर्ष २०१६-१७ पासून एम. एड. हा अभ्यासक्रम बंद करण्यास्तव रितसर शुल्क भरून प्रस्ताव सादर केलेला आहे.

महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम ९२ (महाविद्यालय किंवा मान्यता प्राप्त परिसंस्था बंद करणे) मधील तरतूदींची छायांकित प्रत व तदनुषंगिक परिनियम ३७४ ते ३८० ची छायांकित प्रत सोबत जोडलेली आहे.

उपरोक्त प्रमाणे महाविद्यालयाकडून एम. एड. अभ्यासक्रम बंद करण्याबाबत प्राप्त झालेल्या प्रस्तावासंदर्भात संबंधित महाविद्यालयाला भेट देऊन आवश्यक ती चौकशी करून सविस्तर अहवाल सादर करण्यास्तव महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम ९२(३) अन्वये खालील स्थानिक चौकशी समिती नियुक्त करण्यात आली होती

१. डॉ. ए. एम. रंगरेज (अध्यक्ष)
२. प्राचार्य डॉ. एस. एस. गणापूर (सदस्य)
३. प्रा. डॉ. ए. ए. इनामदार (सदस्य)

सदर समितीने उपरोक्त महाविद्यालयास भेट देवून सविस्तर अहवाल विद्यापीठाकडे सादर केलेला आहे. सदर अहवालात समितीने शै. वर्ष २०१६-१७ पासून महाविद्यालयातील एम. एड. हा अभ्यासक्रम बंद करण्याची शिफारस केलेली आहे.

महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम ९२(५) अन्वये कोणतेही महाविद्यालय / अभ्यासक्रम बंद करावयाचे झाल्यास स्थानिक चौकशी समितीने केलेल्या शिफारशींना अनुसरून प्रथम विद्या परिषदेकडून व्यवस्थापन परिषदेला शिफारस असणे आवश्यक आहे व व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिल्यानंतर महाराष्ट्र शासनाकडे मान्यतेकरिता सादर करावे लागते तदनंतर शासनाची मान्यता मिळाल्यानंतर पुनःश्च विद्या परिषदेसमोर विषय ठेवून संबंधित महाविद्यालयातील अभ्यासक्रम बंद करावयास मान्यता दिली जाते. तथापि, विद्या परिषदेची बैठक दि.१४/०८/२०१५ रोजी संपन्न झालेली असल्यामुळे दरम्यानच्या काळामध्ये विद्या परिषदेची बैठक आयोजित होण्याची शक्यता नसल्यामुळे व उपरोक्त महाविद्यालयातील एम. एड. या अभ्यासक्रमाची बंदची कार्यवाही विहित मुदतीत पूर्ण करणे आवश्यक असल्यामुळे सदर अभ्यासक्रम बंद करण्याबाबत मा. कुलगुरुमहोदयांनी म. वि. कायदा १९९४ कलम १४(७) अन्वये विद्या परिषदेच्या वतीने व्यवस्थापन परिषदेला शिफारस केलेली आहे.

सबब, माऊली शिक्षणशास्त्र महाविद्यालय, वडाळा या महाविद्यालयातील एम. एड. हा अभ्यासक्रम शै. वर्ष २०१६-१७ पासून बंद करण्याबाबत विद्या परिषदेच्या वतीने मा. कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम १४(७) अन्वये केलेली शिफारस विचारार्थ).

ठराव : माऊली शिक्षणशास्त्र महाविद्यालय, वडाळा या महाविद्यालयातील एम. एड. हा अभ्यासक्रम शै. वर्ष २०१६-१७ पासून बंद करण्याबाबत विद्या परिषदेच्या वतीने मा. कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम १४(७) अन्वये केलेली शिफारस स्विकारून सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[१०(४)] शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास (ईएसबीसी) प्रवर्गाकरिता आरक्षणाच्या तरतूदीनुसार सरळसेवा भरतीसाठी व शैक्षणिक संस्थामधील प्रवेशाकरिता मा. उच्च न्यायालयाच्या दि.०७ एप्रिल, २०१५ च्या अंतरित आदेशाच्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीची बाब माहितीस्तव.

(टिपणी: दि.२४ जुलै, २०१४ रोजीच्या शासन निर्णयान्वये शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास (ईएसबीसी) (मराठा) अध्यादेश क्र.१३, दि.०९ जुलै, २०१४ व शासन निर्णय दि.१५ जुलै, २०१४ नुसार नवीन प्रवर्ग तयार करण्यात आला होता. त्यानुषंगाने शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास (ईएसबीसी) (मराठा) प्रवर्गासाठी राज्यातील शैक्षणिक संस्थामधील जागांच्या प्रवेशामध्ये व शासकीय / निमशासकीय सेवेत सरळसेवा भरतीच्या पदांमध्ये ईएसबीसी १६ टक्के आरक्षणाची तरतूद लागू करण्यात आली होती व त्यानुसार सरळसेवा भरतीच्या पदांसंदर्भात सुधारित बिंदुनामावलीचा अवलंब करण्यात यावा असे आदेश निर्गमित करण्यात आले होते. तथापि, सदर शासन निर्णयास मा. उच्च न्यायालयाने दि.१४/११/२०१४ रोजी स्थगिती दिल्याने संदर्भिय शासन निर्णय दि.२१/०२/२०१५ अन्वये शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागास (ईएसबीसी) (मराठा) प्रवर्गाबाबत शासनाने पुढीलप्रमाणे आदेश निर्गमित करण्यात आले होते.

अ) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दि.१५ जुलै, २०१४ च्या शासन निर्णयातील शैक्षणिक व सामाजिक मागास प्रवर्गांतर्गत शासकीय तसेच खाजगी अनुदानित व विनाअनुदानित शैक्षणिक संस्थामधील प्रवेशासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या आरक्षणाव्यतिरिक्त १६ टक्के आरक्षण शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्गांतर्गत मराठा समाजास देण्याबाबतची तरतूद दि.१४/११/२०१४ पासून स्थगित करण्यात येत आहे.

ब) तसेच दि.२४ जुलै, २०१४ च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी दि.१४/११/२०१४ पासून स्थगित करण्यात यावी. दि.१४/११/२०१४ नंतर शासकीय व निमशासकीय सेवेतील सरळसेवा भरतीकरिता पूर्वीच्या आदेशानुसार विहित केलेल्या १०० बिंदुनामावलीचा वापर करुन ही पदे भरण्याची कार्यवाही करावी.

क) मा. उच्च न्यायालयाने दि.१४/११/२०१४ रोजी दिलेल्या स्थगिती आदेशापूर्वी शैक्षणिक संस्थामध्ये शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्गासाठी असलेल्या आरक्षणांतर्गत झालेले अबाधित राहतील.

ख) दि.१४/११/२०१४ पूर्वी शासकीय / निमशासकीय सेवेमध्ये शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्गासाठी असलेल्या आरक्षणाच्या आधारे उमेदवारांच्या नेमणूका झाल्या असल्यास, मा. उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधिन राहून त्या नेमणूका कायम राहतील.

घ) दि.१४/११/२०१४ पूर्वी शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्गासाठी असलेल्या आरक्षणाच्या आधारे, शैक्षणिक संस्थामध्ये प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांना व शासकीय सेवेत नियुक्त झालेल्या उमेदवारांना जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलिअर प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही संबंधित विभागांनी करावी.

ङ) दि.१४/११/२०१४ नंतर शैक्षणिक संस्थामध्ये द्यावयाच्या प्रवेशाबाबत शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्गासाठी आरक्षण वगळता प्रचलित आदेशानुसार कार्यवाही करावी.

च) शासकीय व निमशासकीय सेवेतील रिक्त पदांसाठी दि.१४/११/२०१४ पूर्वी शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्गासाठी असलेल्या आरक्षणासह जाहिरात दिली असल्यास अशी पदे मा. उच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णय होईपर्यंत भरण्यात येवू नयेत. अशी पदे भरण्याबाबतच निर्णय मा. उच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णय झाल्यानंतर घेण्यात येईल. मात्र शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्ग वगळता उर्वरित पदे सदर जाहिरातीनुसार भरण्याची कार्यवाही करावी.

फ) दि.१४/११/२०१४ नंतर शासकीय व निमशासकीय सेवा भरती करताना पूर्वीच्या आदेशानुसार वेळोवेळी विहित केलेल्या १०० बिंदुनामावलीचा वापर करुन ही पदे भरण्याची कार्यवाही करावी.

तथापि, उपरोक्त शान निर्णयात संदर्भिय पत्रान्वये शासन शुध्दीपत्रक प्रसिध्द करण्यात आले असून, मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी रिट याचिका क्रमांक ३१५१/२०१४ या प्रकरणी दि.०७/०४/२०१५ रोजी दिलेले आदेश विचारात घेवून शासन पुढीलप्रमाणे आदेश देत असल्याचे सूचित केले आहे.

अ) सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भाधीन क्र.४ येथील दि.२१/०२/२०१५ रोजीच्या शासन निर्णयामधील अनुक्रमांक "प)" येथे नमूद सूचना वगळण्यात येत आहेत.

आ) शैक्षणिक व सामाजिक मागास प्रवर्गातर्गत मराठा समाजास शासकीय / निमशासकीय सेवा (सरळसेवा भरतीसाठी) व शैक्षणिक संस्थामध्ये १६ टक्के आरक्षण देण्याबाबतच्या महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १/२०१५ या अधिनियमाची अंमलबजावणी मा. उच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयापर्यंत स्थगित करण्यात येत आहे. सदर स्थगितीमूळे शासकीय व निमशासकीय सेवेतील सरळसेवा भरतीकरिता दि.०९ जुलै, २०१४ पूर्वीच्या प्रचलित आदेशानुसार विहित केलेल्या १०० बिंदुनामावलीचा वापर करुन पदे भरण्याची कार्यवाही करावी. तसचे शैक्षणिक संस्थामधील प्रवेश पूर्वीच्या प्रचलित कार्यपध्दतीनुसार सुरु राहतील.

इ) शासकीय व निमशासकीय सेवेतील रिक्त पदासाठी दि.१४/११/२०१४ पूर्वी शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्गासाठी असलेल्या आरक्षणासह जाहिरात दिली असल्यास अशा पदावर मा. उच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय होईपर्यंत खुल्या प्रवर्गातील, गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांमधून तात्पुरता स्वरुपात जास्तीत जास्त ११ महिन्यांच्या कालावधीसाठी किंवा सदर न्यायालयीन प्रकरणाचा अंतिम निर्णय यापैकी जे अगोदर घडेल त्या कालावधीकरिता, तदर्थ स्वरुपात नेमणूका करण्यात याव्यात.

ई) उपरोक्त नेमणूका या मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे दाखल झालेल्या रिट याचिका क्र.३१५१/२०१४ श्री. संजित शुक्ला विरुध्द महाराष्ट्र शासन व इतर संलग्न याचिका या प्रकरणी होणाऱ्या अंतिम निर्णयाच्या अधिन राहून करण्यात येतील, ही बाब संबंधितांच्या नियुक्ती आदेशात स्पष्टपणे नमूद करावी.

सबब, शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास (ईएसबीसी) प्रवर्गाकरिता आरक्षणाच्या तरतूदीनुसार सरळसेवा भरतीसाठी व शैक्षणिक संस्थामधील प्रवेशाकरिता मा. उच्च न्यायालयाच्या दि.०७ एप्रिल, २०१५ च्या अंतरीम आदेशाच्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीची बाब माहितीस्तव).

ठराव : शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास (ईएसबीसी) प्रवर्गाकरिता आरक्षणाच्या तरतूदीनुसार सरळसेवा भरतीसाठी व शैक्षणिक संस्थामधील प्रवेशाकरिता मा. उच्च न्यायालयाच्या दि.०७ एप्रिल, २०१५ च्या अंतरित आदेशाच्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीची सर्वानुमते नोंद घेण्यात आली.

[१०(५)] M/s. Lipi Data Systems Pvt. Ltd या फर्मसोबत केलेली दरकरार प्रक्रिया व त्या अनुषंगाने देण्यात आलेला पुरवठा आदेश या दोन्ही प्रक्रियेस कार्योत्तर मान्यता देण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: विभागाकडे असलेले तीन Lipi Printer T-६१००, T-६३१२ आणि T-६६१० या Lipi Printer च्या देखभाल / दुरुस्तीच्या कामाकरिता M/s. Lipi Data Systems Pvt. Ltd या फर्मसोबत एका वर्षासाठी वारंटी कालावधी घेतला आहे. सदर फर्मने त्यांच्या एका वर्षाच्या कामाचे देयक क्र.LDV/२०१५/१०३९८६, dt.३०/०९/२०१५ रु.१,०७,१६०/- असे विभागाकडे सादर केले आहे.

सदरचा विषय समान लेखा संहिता २०१२ व महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ मधील तरतूदीनुसार रु. एक लाखापुढील खरेदी / कामासाठीच्या खर्चास खरेदी समिती, वित्त व लेखा समिती व व्यवस्थापन परिषदेची मान्यता घेणे आवश्यक आहे. तथापि, विभागाकडे पूर्वी Lipi Printer T-६१००, आणि Lipi Printer T-६३१२ असे दोन प्रिंटर होते. दोन प्रिंटरचा वार्षिक देखभाल / दुरुस्तीचा खर्च रु.८०,३९०/- इतका होता. त्यामूळे सदरचा विषय व्यवस्थापन परिषदेसमोर ठेवला जात नव्हता. सन २०१४-१५ या आर्थिक वर्षात परीक्षा विभागाने Lipi Printer T-६६१० L नव्याने खरेदी केल्याने व तीनही प्रिंटरसाठी AMC करणे गरजेचे असल्याने तीन प्रिंटरच्या AMC साठी खर्च वाढला असून सदरचा खर्च रु.१,०७,१६०/- इतका आहे.

उपरोक्त सर्व प्रिंटर हे Lipi या कंपनीचे असून त्यांची AMC Lipi याच कंपनीशी करणे अत्यावश्यक आहे. सदर कंपनी बरोबर दि.१४/०७/२०१५ रोजीच्या टिपणीस मा. कुलगुरुमहोदयांनी दिलेल्या मान्यतेच्या अनुषंगाने वार्षिक दरकराराची प्रक्रिया पूर्ण केली असून कराराचा कालावधी दि.०१/०६/२०१५ ते ३०/०६/२०१६ असा आहे. उपरोक्त बाब ही सेवेच्या अनुषंगाने असल्याने व्यवस्थापन परिषदेची मान्यता घेणे आवश्यक आहे. तथापि, व्यवस्थापन परिषदेची मान्यता घेण्यात आलेली नाही.

Lipi Data Systems या फर्मसोबत केलेल्या दरकरारातील अट क्र.८ Payment Terms नुसार वार्षिक दरकराराचे देयक अग्रिम स्वरूपात देणे आवश्यक आहे. सदर फर्मने देयक क्र.LDV/२०१५/१०३९८६, dt.३०/०९/२०१५ रु.१,०७,१६०/- नुसार देयकाची मागणी केली आहे. उपरोक्त देयकाची रक्कम आदा करण्यापूर्वी सदर प्रक्रियेस व्यवस्थापन परिषदेची मान्यता घेवून देयक आदा करणे उचित वाटते.

सबब, Lipi Data Systems Pvt. Ltd या फर्मसोबत केलेला दरकरार व त्या अनुषंगाने देण्यात आलेला पुरवठा आदेश या दोन्ही प्रक्रियेस कार्योत्तर मान्यता देण्याची बाब विचारार्थ).

ठराव : M/s. Lipi Data Systems Pvt. Ltd या फर्मसोबत केलेली दरकरार प्रक्रिया व त्या अनुषंगाने देण्यात आलेला पुरवठा आदेश या दोन्ही प्रक्रियेस खास बाब म्हणून सर्वानुमते कार्योत्तर मान्यता देण्यात आली.

[१०(६)] सोलापूर विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयातील शिक्षणशास्त्र विद्याशाखेतील नियमित बी.पी.एड. पदवी वर्गातून सर्व प्रथम येणाऱ्या विद्यार्थी/विद्यार्थिनीस प्रत्येक वर्षी "दलित मित्र चंद्राम रामचंद्र चव्हाण सुवर्णपदक" देण्यास व त्याकरिता रु.१,००,०००/- प्राप्त देणगी स्विकारण्यास म. वि. कायदा १९९४ कलम १४ (७) नुसार मा. कुलगुरु महोदयांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने केलेली कार्यवाही माहितीस्तव.

(टिपणी: श्री. सुभाष चंद्राम चव्हाण, सोलापूर यांनी सोलापूर विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयातील शिक्षणशास्त्र विद्याशाखेतील नियमित बी.पी.एड. पदवी वर्गातून सर्व प्रथम येणाऱ्या विद्यार्थी/विद्यार्थिनीस प्रत्येक वर्षी "दलित मित्र चंद्राम रामचंद्र चव्हाण सुवर्णपदक" या नावाने सुवर्णपदक देण्यासाठी दिनांक १८/१२/२०१५ रोजीच्या पत्रासोबत रु.१,००,०००/- (अक्षरी एक लाख) ची देणगी विद्यापीठास दिली आहे. सदर रकमेच्या व्याजातून प्रतिवर्षी वरील नावाने सुवर्णपदक देण्यासाठीचा मानस विद्यापीठास कळविला आहे.

सद्यस्थितीत व्यवस्थापन परिषद बैठकीचा दिनांक निश्चित नसल्याने श्री. सुभाष चंद्राम चव्हाण, सोलापूर यांच्याकडून सुवर्णपदक देण्यासंदर्भात विद्यापीठास प्राप्त झालेला रु.१,००,०००/- (अक्षरी एक लाख) चा धनादेश स्विकारण्यास महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ मधील कलम १४ (७) अन्वये व्यवस्थापन परिषदेच्या वतीने मा. कुलगुरु महोदयांनी मान्यता दिली आहे. त्यानुसार प्राप्त झालेला धनादेश वित्त व लेखा विभागात जमा करण्यात आला आहे.

सबब, मा. कुलगुरु महोदयांनी वरीलप्रमाणे केलेली कार्यवाही माहितीस्तव).

ठराव : मा.कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ च्या कलम १४(७) अन्वये केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

[१०(७)] सोलापूर विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील कला व ललित कला विद्याशाखेतील नियमित बी. ए. (भाग १, २ व ३) मधील सर्व भाषा विषयामधून प्रथम येणाऱ्या विद्यार्थी / विद्यार्थिनीस प्रत्येक वर्षी "कै. पांडुरंग उर्फ बाबूराव शंकरराव सागरे सुवर्णपदक" देण्यास व त्याकरिता रु.१,००,०००/- प्राप्त देणगी स्विकारण्यास म. वि. कायदा १९९४ कलम १४ (७) नुसार मा.कुलगुरुमहोदयांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने केलेली कार्यवाही माहितीस्तव.

(टिपणी: डॉ. सर्जेराव बाबूराव सागरे, यांनी सोलापूर विद्यापीठातील संकुले व विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील कला व ललित कला विद्याशाखेतील नियमित बी.ए. (भाग- १, २ व ३) मधील सर्व भाषा विषयामधून प्रथम येणाऱ्या विद्यार्थी/विद्यार्थिनीस प्रत्येक वर्षी "कै. पांडुरंग उर्फ बाबूराव शंकरराव सागरे सुवर्णपदक" या नावाने सुवर्णपदक देण्यासाठी दिनांक१८/१२/२०१५ रोजीच्या पत्रासोबत रु.१,००,०००/- (अक्षरी एक लाख) ची देणगी विद्यापीठास दिली आहे. सदर रकमेच्या व्याजातून प्रतिवर्षी वरील नावाने सुवर्णपदक देण्यासाठीचा मानस विद्यापीठास कळविला आहे.

सद्यस्थितीत व्यवस्थापन परिषद बैठकीचा दिनांक निश्चित नसल्याने डॉ.सर्जेराव बाबूराव सागरे सोलापूर याच्याकडून सुवर्णपदक देण्यासंदर्भात विद्यापीठास प्राप्त झालेला रु.१,००,०००/- (अक्षरी एक लाख) चा धनादेश स्विकारण्यास महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ मधील कलम १४ (७) अन्वये व्यवस्थापन परिषदेच्या वतीने मा. कुलगुरु महोदयांनी मान्यता दिली आहे. त्यानुसार प्राप्त झालेला धनादेश वित्त व लेखा विभागात जमा करण्यात आला आहे.

सबब, मा. कुलगुरु महोदयांनी वरीलप्रमाणे केलेली कार्यवाही माहितीस्तव).

ठराव : मा.कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ च्या कलम १४(७) अन्वये केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

[१०(८)] सोलापूर विद्यापीठातील संकुल आणि विद्यापीठ संलग्नित महाविद्यालय यामधून वाणिज्य विद्याशाखेमध्ये एम. कॉम. या परीक्षेमध्ये विद्यापीठात सर्व प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांस शैक्षणिक वर्ष २०१६-१७ पासून प्रत्येकी वर्षी "स्वर्गीय उध्दव जयराम माळी स्मृती सुवर्णपदक" देण्यास व त्याकरीता रु.१,००,०००/- ची प्राप्त झालेली देणगी स्विकारण्यास म.वि.कायदा १९९४ कलम १४(७) नुसार तातडीची बाब म्हणून मा. कुलगुरुमहोदयांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने केलेली कार्यवाही माहितीस्तव.

(टिपणी- श्री.एम.बी. शेटे, चेअरमन व प्राचार्य एस.सी. धुत्तरगांव, सचिव, शिक्षणमहर्षि उ.ज.माळी गुरुजी विद्यानगर सहकारी गृह निर्माण संस्था, मर्यादित, बार्शी यांनी दि.२१/१२/२०१५ रोजी सोलापूर विद्यापीठ परिसरातील संकुल आणि विद्यापीठ संलग्नित महाविद्यालय यामधून वाणिज्य विद्याशाखेतील एम.कॉम या परीक्षेमध्ये विद्यापीठात सर्व प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांस शैक्षणिक वर्ष २०१६-१७ पासून प्रत्येकी वर्षी "स्वर्गीय उध्दव जयराम माळी स्मृती सुवर्णपदक"या नावाने सुवर्णपदक देण्यासाठी रु.१,००,०००/- (अक्षरी- एक लाख) च्या देणगीचा धनादेश विद्यापीठास दिला असून त्यांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र.	बँकेचे नाव	धनादेश क्रमांक	दिनांक	रक्कम रुपये
१)	बँक ऑफ महाराष्ट्र शाखा, बार्शी	०००६६८	२१/१२/२०१५	रु.१,००,०००/-

वरीलप्रमाणे प्राप्त झालेल्या देणगीच्या व्याजातून प्रतिवर्षी वरील नावाने सुवर्णपदक देण्यासाठीचा मानस संबंधित देणगीदारानी विद्यापीठास कळविला आहे.

सद्यस्थितीमध्ये श्री. एम. बी. शेटे, चेअरमन व प्राचार्य एस. सी. धुत्तरगांव, सचिव, शिक्षणमहर्षि उ.ज.माळी गुरुजी विद्यानगर सहकारी गृह निर्माण संस्था, मर्यादित, बार्शी यांच्याकडून सुवर्णपदक देण्यासंदर्भात विद्यापीठास प्राप्त झालेला रु.१,००,०००/- (अक्षरी- एक लाख) चा धनादेश स्विकारणे आवश्यक असल्याने तातडीची बाब म्हणून महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ मधील कलम १४(७) अन्वये व्यवस्थापन परिषदेच्या वतीने मा.कुलगुरुमहोदयांनी मान्यता दिली आहे. त्यानुसार प्राप्त झालेला धनादेश वित्त व लेखा विभागात जमा करण्यात आला आहे.

सबब, वरीलप्रमाणे मा.कुलगुरु महोदयांनी केलेली कार्यवाही माहितीस्तव)

ठराव : मा.कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ च्या कलम १४(७) अन्वये केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

[१०(९)] मे. प्राईमा ग्रुप, सेक्युरटी, लेबर, पर्सनल, सर्हिसेस, सोलापूर यांच्या संदर्भात डॉ. देशमुख समितीने दि.२१/१२/२०१५ रोजी सादर केलेला अहवाल व्यवस्थापन परिषदेच्या निर्णयास्तव सादर.

(टिपणी: या कार्यालयाच्या दि.३०/१०/२०१४ रोजीच्या टिपणीवर प्राप्त झालेल्या आदेशानुसार दि.२४/११/२०१५ रोजीच्या पत्रान्वये मे. प्राईमा ग्रुप, सेक्युरटी, लेबर, पर्सनल सर्हिसेस, सोलापूर या ठेकेदाराची अभिलेख व दस्तावेज तपासून अहवाल सादर करण्याबाबत समिती गठीत करण्यात आली होती. सदर समितीचा अहवाल दि.२१/१२/२०१५ रोजी प्राप्त झाला.

मे. प्राईमा ग्रुप, सेक्युरटी, लेबर, पर्सनल सर्हिसेस, सोलापूर यांचे सोलापूर विद्यापीठास कंत्राटी पध्दतीने सुरक्षा सेवा व मुनष्यबळ पुरवठा करण्यासंदर्भातील दि.१९/०२/२०१४ चे पत्र विद्यापीठास प्राप्त झाल्याने, सदरचे पत्र व्यवस्थापन परिषदेच्या अवलोकनार्थ व निर्णयार्थ सादर करण्यात आले होते. त्यावर व्यवस्थापन परिषदेने दि.२९/०४/२०१४ च्या बैठकीत पुढील प्रमाणे निर्णय घेतलेला आहे. "हा विषय सर्व कागपत्रासह पुनश्च: सादर करावा असे सर्वानुमते ठरले."

उपरोक्त वस्तुस्थिती विचारात घेता मे. प्राईमा ग्रुप, सेक्युरटी, लेबर, पर्सनल, सर्हिसेस, सोलापूर यांच्या संदर्भात डॉ. देशमुख समितीने दि.२१/१२/२०१५ रोजी सादर केलेला अहवाल व्यवस्थापन परिषदेच्या निर्णयास्तव सादर).

ठराव: मे. प्राईमा ग्रुप, सेक्युरटी, लेबर, पर्सनल, सर्हिसेस, सोलापूर यांच्या संदर्भात डॉ. देशमुख समितीने दि.२१/१२/२०१५ रोजी सादर केलेला अहवाल स्विकारून सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[१०(१०)] प्रस्तुत विद्यापीठाच्या आवारातील "विविध इमारतीच्या बांधकामासाठी वास्तुविशारद, स्ट्रक्चलर डिझाईनर" या कामाच्या Professional fees साठी देण्यात आलेल्या अग्रीमचे देयक खर्ची टाकून settle करणे ची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: प्रस्तुत विद्यापीठाच्या आवारातील "विविध इमारतीच्या बांधकामासाठी वास्तुविशारद, स्ट्रक्चलर डिझाईनर" या कामाच्या Professional fees साठी देण्यात आलेल्या अग्रीम बाबत.

अ) सोलापूर विद्यापीठाच्या आवारातील विविध इमारतीच्या बांधकामासाठी वास्तुविशारद सूची तयार करण्यासाठी व्यवस्थापन परिषद बैठक दि.०४/०९/२००८ रोजीच्या खालील प्रमाणे ठराव करण्यात आला.

ठराव क्र. ९(२)	सोलापूर विद्यापीठाच्या आवारातील विविध इमारतीच्या बांधकामासाठी तयार करण्यात आलेल्या वास्तुविशारद सूचीस खालील दुरुस्तांसह व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिली. १)पान क्र.५० वर, अर्किटेक्ट, इंजेरिअर डिझाईनर, प्लॅनर या अंतर्गत श्री केंदार कुलकर्णी पुणे (मोबाई क्रमांक ९८२२०३८९७९) आणि श्री चंद्रकांत दिवटे कोल्हापूर (मोबाईल क्रमांक ९८२२०४३०७८) तसेच लॅण्डस्केप आर्किटेक्ट या अंतर्गत श्री सत्यजित पाटील आर्किटेक्ट (मोबाईल क्रमांक ९८९०७७८८८९) यांच्या नावाचा समावेश करावा.
----------------	--

उक्त ठरावानुसार विविध बांधकाम कामाच्या वास्तुविशारद, इंटेरिअर डिझाईनर आणि स्ट्रक्चलर डिझाईनर म्हणून नियुक्ती देण्यात आले होते.

प्रस्तुत विद्यापीठाच्या विविध बांधकाम करणेसाठी वास्तुविशारद, इंटेरिअर डिझाईनर आणि स्ट्रक्चलर डिझाईनर म्हणून नियुक्त करण्यात आलेल्यांना Professional fees साठी १% फी त्यांचे मागणीनुसार देण्यात येत होती.

विद्यापीठाच्या विविध बांधकाम करणेसाठी वास्तुविशारद, इंटेरिअर डिझाईनर आणि स्ट्रक्चलर डिझाईनर यांना Professional fees साठी अग्रीम (Advances) देण्यात आली होती.

ब) व्यवस्थापन परिषद बैठक दि.३०/०३/२००९ रोजीच्या विषय क्र.२३ व क्र.२४ नुसार वास्तुविशारद पॅनेलवरील वास्तुविशारदांना त्यांनी केलेल्या वास्तुविषयक कामाबाबत द्यावयाचा मोबदला करीता उप-समिती गठित करण्यात आली.

त्यानुसार सदरचे उप-समितीची बैठक दि.३०/०३/२००९ रोजीच्या अहवालास व्यवस्थापन परिषद बैठक दि.२९/१२/२००९ रोजीच्या ठराव क्र.१८(१२) नुसार खालील प्रमाणे ठराव करण्यात आला.

ठराव क्र. १८(१२)	वास्तुविशारद पॅनेलवरील वास्तुविशारदांना त्यांनी केलेल्या वास्तुविषयक कामाबाबत द्यावयाचा मोबदला ठरविण्याबाबत गठीत केलेल्या समितीचा अहवाल स्वीकारण्यात येवून दुरुस्तीसह मान्यता देण्यात आली.
------------------	--

वरील ठरावाप्रमाणे समितीचे अध्यक्ष प्रा. बी. पी. रोंगे यांनी अहवालात दुरुस्ती केली असून सदरचा अहवाल व्यवस्थापन परिषद बैठक दि.१०/०३/२००९ विषय क्र.१७ ठराव खालीलप्रमाणे करण्यात आला.

ठराव क्र.१७	वास्तुविशारदांना मोबदला ठरविण्याबाबत गठीत केलेल्या समितीचा अहवाल P.M.C. साठी सर्वच कामास जास्तीत जास्त २% Consultancy Charges या दुरुस्तीसह मोबदला देण्याबाबतची शिफारस स्वीकारण्यात येवून मान्यता देण्यात आली.
-------------	--

"अ" मध्ये नमूद केले प्रमाणे नियुक्त वास्तुविशारद, इंटेरिअर डिझाईनर आणि स्ट्रक्चरल डिझाईनर यांनी Professional fees साठी अग्रीम वजा जाता देयक समायोजनासाठी सादर करण्यात आलेले आहेत.

(क) वरीलप्रमाणे देयकांबाबत लेखापरिक्षणावेळी मा.प्रधान लेखपरिक्षण, मुंबई यांचे कडील सन २००८-०९ ते २००९-१० मधील लेखापरिक्षणामध्ये उक्त Advances लेखा विभागाकडे प्रलंबीत असून आक्षेप नोंदविण्यात येवून पॅरा चे compliances करीता काढण्यात आला. याबाबतची माहिती खालीलप्रमाणे

Architecture, Structural Designer याकरीता त्याचे मागणीनुसार १% फी प्रमाणे Advances देण्यात आले होते. त्याचा तपशील खालील प्रमाणे

S.No.	Name	Pending Advances in Rs.
01.	Rahul Builders, Sangli	2,17,195/-
02.	Shri.Jathade Sanjay S.	90,000/-
03.	Shri.Khamitkar Rahul	1,00,000/-
04.	Shri.Moholkar S.P.	1,00,000/-
05.	Shri.Vaidya Pranesh D.	1,20,000/-

उक्त ठरावाप्रमाणे विद्यापीठ परिसरातील Structural Designer म्हणून खालील काम देण्यात आलेले होते.

S.No.	Name	Work allotted
01.	Rahul Builders, Sangli	Construction of Computational Sciences,
02.	Shri. Jathade Sanjay S.	As a Structural Designer- Earth Science Building VIP Guest House
03.	Shri.Khamitkar Rahul	Architect- VIP Guest House
04.	Shri. Moholkar S. P.	Computational Sciences Building, Arts and Language Buildings
05.	Shri.Vaidya Pranesh D.	Boys Hostel, Ladies Hostel

(ड) वरीलप्रमाणे "अ" मध्ये नमूद केल्याप्रमाणे विद्यापीठाच्या विविध बांधकाम करणेसाठी स्ट्रक्चरल डिझाईनर व वास्तुविशारद यांना १% फी प्रमाणे त्यांचे मागणी नुसार त्यांना अग्रीम देण्यात आली होती.

त्यानुसार संबंधीतांचे देयक समायोजन करीता वित्त व लेखा विभागास सादर करण्यात आले होते.

"अ" मध्ये नमूद केल्याप्रमाणे १% फी आणि त्यानंतर त्याच कामाकरीता व्यवस्थापन परिषद बैठक दि.२१/१२/२००९ तील मान्यतेनुसार वास्तुविशारद, स्ट्रक्चरल डिझाईनर या कामाकरीता मध्ये रु.२/- प्रति चौ. फूट या प्रमाणे फी देण्याचे ठरले.

उक्त कामाच्या स्ट्रक्चरल डिझाईनर व वास्तुविशारद यांची "ब" मध्ये नमूद केल्याप्रमाणे फी देण्याची मागणी होती. त्यामुळे अद्याप पर्यंत उक्त Advances लेखा विभागाकडे प्रलंबीत दिसून येतात.

सबब, लेखा परिक्षणामधील आक्षेपाची पुर्तता करणेकरीता उक्त स्ट्रक्चरल डिझाईनर व वास्तुविशारद यांना यापूर्वी देण्यात आलेल्या १% प्रमाणे फी Advances ची रक्कम खर्ची टाकून Advances settle करण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: प्रस्तुत विद्यापीठाच्या आवारातील "विविध इमारतीच्या बांधकामासाठी वास्तुविशारद, स्ट्रक्चरल डिझाईनर" या कामाच्या Professional fees साठी देण्यात आलेल्या अग्रीमची देयके खर्ची टाकून settle करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[१०(११)] दि.११/१२/२०१५ च्या खरेदी समितीचा कार्यवृत्तांतास वित्त व लेखा समितीने केलेली मान्यतेची शिफारस व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: दि.११/१२/२०१५ रोजीच्या खरेदी समितीचा कार्यवृत्तांत सोबत जोडलेला आहे. तो General Statutes No.S.324 नुसार वित्त व लेखा समितीस तसेच व्यवस्थापन परिषदेस मान्यतेसाठी ठेवणे आवश्यक आहे. त्यानुसार वित्त व लेखा समितीच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला असता, त्यास दि.२२/१२/२०१५ रोजीच्या वित्त व लेखा समितीने व्यवस्थापन परिषदेस मान्यतेची शिफारस केली आहे.

सबब, दि.११/१२/२०१५ रोजीच्या खरेदी समितीचा कार्यवृत्तांतास वित्त व लेखा समितीने केलेली मान्यतेची शिफारस व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: दि.११/१२/२०१५ च्या खरेदी समितीचा कार्यवृत्तांतास वित्त व लेखा समितीने केलेली मान्यतेची शिफारस स्विकारुन सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[१०(१२)] मा. प्राचार्य, शंकरराव मोहिते महाविद्यालय, अकलूज यांचे दि.०८/१२/२०१५ रोजीचे झालेले पात्रता अर्जाचे दंडाची रक्कम माफ करण्याबाबतचे पत्र विचारार्थ.

(टिपणी: शंकरराव मोहिते महाविद्यालय, अकलूज या महाविद्यालयात पीएच.डी. अभ्यासक्रमास प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांचे पात्रता अर्ज विहित मुदतीत विद्यापीठाकडे सादर केलेले नव्हते. त्यास्तव सदर महाविद्यालयास पाच विद्यार्थ्यांचे पीएच.डी अभ्यासक्रमाचे पात्रता अर्जासाठी खालील प्रमाणे दंड आकारण्यात आला होता.

अ.क्र.	विद्यार्थी नाव	नोंदणी दिनांक	पात्रता अर्ज सादर केल्याचे पत्र दिनांक	पात्रता शुल्क व दंडाची रक्कम रु.
१	श्रमती पठाण सुमैय्या चाँदखान	१ जुलै २०१२	१७/०७/२०१५	४३२५०/-
२	श्री.कांबळे अशोक विठठल	१ जुलै २०१२	१७/०७/२०१५	४३२५०/-
३	श्री.भगत घनश्याम भिमराव	१ जुलै २०१२	१७/०७/२०१५	४२१००/-
४	श्री.गव्हाणे प्रसन्ना महादेवराव	१ जुलै २०१२	१७/०७/२०१५	४१९५०/-
५	श्री. माने -देशमुख प्रशांत विलास	१ जुलै २०१२	१७/०७/२०१५	४३५५०/-

उक्त अ.क्र.४ व ५ मधील विद्यार्थ्यांच्या दंडापैकी ५०% रक्कम मा.कुलगुरु महोदय यांनी यापूर्वी दि.०५/११/२०१५ रोजीच्या टिपणवर माफ केलेली आहे. तसे महाविद्यालयास दि.२६/११/२०१५ रोजीच्या पत्रान्वये कळविलेले आहे. (सोबत पत्राची छायांकित प्रत)

सदर महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी पत्रामध्ये नजर चुकीने पात्रता अर्ज विद्यापीठाकडे पाठविण्याचे राहून गेलेले आहे. तरी दंडाची रक्कम माफ करावी अशी विनंती केलेली आहे.

तसेच सन २०१२-१३ मध्ये प्रतिदीन रु.५०/- दंडाची रक्कमेची तरतूद विद्यापीठ परिपत्रकामध्ये दिसून येत नाही. तरी सन २०१५-१६ पासून रु.५०/- प्रतिदीन दंड आकारणी पूर्वलक्षी प्रभावाने करू नये अशी विनंती केलेली आहे.

याबाबत कार्यालयीन निवेदन खालील प्रमाणे:-

१. सदर महाविद्यालयास खालील प्रमाणे दंड झालेला असून यापूर्वी इतर महाविद्यालयास सन २०१५-१६ च्या प्रचलित परिपत्रकान्वये याच पध्दतीने दंड आकारणी करण्यात आलेली आहे.
२. अशाच प्रकारचे एका हिंदी विषयातील पीएच.डी अभ्यासक्रमास प्रवेशित असलेले विद्यार्थी श्री.कानडे राजाराम दादा या विद्यार्थ्यांस पात्रता अर्ज विहित मुदतीत सादर न केल्याने एकूण दंडाच्या ५०% इतके दंड आकारण्यात आले होते. विद्यार्थ्यांने पुनःश्र आकारलेल्या दंडात ५०% माफ करावे अशी विनंती केलेली होती. सदरचा विषय

दि.२५/०८/२०१५ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेसमोर सादर केले असता व्यवस्थापन परिषदेने ५० % दंड माफ केलेला आहे.

सबब मा. प्राचार्य, शंकरराव मोहिते महाविद्यालय, अकलूज यांचे दि.०८/१२/२०१५ रोजीचे झालेले पात्रता अर्जाचे दंडाची रक्कम माफ करण्याबाबतचे पत्र विचारार्थ).

ठराव: शंकरराव मोहिते महाविद्यालय, अकलूज येथील पीएच. डी. च्या विद्यार्थ्यांनी वेळेत पात्रता अर्ज सादर न केल्यामुळे त्यांना आकारण्यात आलेला दंड महाविद्यालयाच्या दि.०८/१२/२०१५ च्या पत्रात उल्लेख केलेल्या परिस्थितीचा विचार करुन खास बाब म्हणून प्रति विद्यार्थी ₹४,०००/- नाममात्र दंड करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

मा. कुलगुरु यांच्या परवानगीने बैठक संपल्याचे कुलसचिव यांनी जाहीर केले.

सही/-
सचिव
व्यवस्थापन परिषद

सही/-
अध्यक्ष
व्यवस्थापन परिषद